

2, 117. पुत्रेषु समाचर MBH. 3, 1531. 12, 13219. R. GORR. 2, 58, 24. SPR. (II) 838. 3769. 4183. 4732. 6069. ÇIÇ. 9, 44. VARĀH. JOGAJ. 2, 16. BUĀG. P. 1, 8, 28. 4, 11, 20. 8, 5, 30. VEDĀNTAS. (Allah.) No. 68. am Anfange eines comp.: समविभक्ताङ्ग R. 1, 1, 13. समरञ्जित HARIV. 11960. 11997. 12180 (nach NILAK. = सर्वत्र). °तुलित VARĀH. BṘH. S. 26, 1. — β) zugleich, gleichzeitig ÇAT. BR. 13, 2, 7, 6. MBH. 1, 5369. 6, 262. HARIV. 12793. R. 2, 106, 32 (114, 36 GORR.). 3, 31, 23. 4, 19, 9. 32, 24. SUCR. 2, 343, 14. MĀRĪH. 13, 16. 76, 6. RAGH. 4, 4. 10, 60. 12, 47. 13, 26. 14, 1. VIKR. 88, 17. SPR. (II) 2666. 4288. 4686. KATHĀS. 6, 5. 11, 51. 12, 35. 64. 16, 15. 24, 102. 47, 83. 48, 58. 89. 30, 37. 65, 138. RĪĀG-TAR. 5, 37. PRAB. 98, 15. BHĀG. P. 9, 15, 33. — γ) gerade, präcis: द्विकं त्रिकं चतुष्कं च पञ्चकं च शतं समम् । मासस्य वृद्धिं गृह्णीयात् M. 8, 142. उत्तरेण nördlich VARĀH. BṘH. S. 25, 4. am Anfange eines comp.. समदिक्स्थ 36, 10. °दत्तिपोन 87, 6. °वर्तुल ganz rund BHĀG. P. 5, 16, 5. am Ende eines comp.: शार्कणिसमचोदितैः (बाणैः) MBH. 7, 1869. — δ) auf eine ehrliche Weise: कृत (Gegens. व्याजकृत) R. 4, 20, 9. — b) mit einer Ergänzung: a) mit instr. zugleich mit, mit P. 2, 3, 19. Schol. विद्यैव समं कामं मर्त्यं ब्रह्मवादिना M. 2, 113. नाज्ञातेन समं गच्छेत् 4, 140. 5, 65. MBH. 5, 3548. R. 1, 69, 17. 4, 54, 12. MEGH. 96. RAGH. 2, 25. 8, 63. 10, 79. 16, 72. 17, 34. ÇĀK. 26. 51. MĀLAV. 13. SPR. (II) 1345. 1841. दुर्ज्ञेनेन समं सख्यं प्रीतिं चापि न कारयेत् 2839. 4312. 3816. 5939. 6187. VARĀH. BṘH. S. 78, 15. KATHĀS. 4, 19 (अवसं st. अक्षयं zu lesen; vgl. UPAR. 17). 18, 127. 276. 288. 378. 405. 46, 198. RĪĀG-TAR. 1, 148. 2, 3. 5, 157. 216. 335. PANĀT. II, 200. 23, 14. 130, 17. समत्सर्ग grollend mit RĪĀG-TAR. 6, 179. — β) im comp. nachfolgend: घात्न° in Uebereinstimmung mit den eigenen Kräften, nicht mehr als die eigenen Kräfte es gestatten BHĀG. P. 1, 18, 23. अर्थ° zugleich mit KĪM. NITIS. 5, 91. तत्समम् 74, 240. 116, 8. वाक्समम् PANĀT. 221, 8. — समं ebend. 63, 1 wohl fehlerhaft für स; in der ed. Bomb. fehlt es ganz. — Vgl. स्र° (nicht seines Gleichen habend auch SPR. (II) 1356. KATHĀS. 44, 178), चतुः, डुः, निषमम्, निः, प्रतिमम्, भाषा°, वयः, विषम, साम्य. 3. सम n. = समा Jahr in पाप°, पुण्य°, सुषम. 4. सम (2. स + मा) adj. = समीक, mellehmik NALOD. 2, 23. 4, 3. समक adj. = 2.सम gleich: प्रयत्ने समके SPR. (II) 4268. — Vgl. मात्रा°, सं°. समकत (2. सम + कता) adj. gleich viel wiegend, — geltend: davon nom. abstr. °ता f. SĀR. D. 295, 8. °त्व n. 266, 5. समकता f. Gleichgewicht: समकतो तुल्यतः (धर्मः सत्यं च) halten sich das Gleichgewicht MBH. 12, 6269. — Vgl. समतुला. समकन्या f. ein heirathsfähiges Mädchen DHANAŚĀJA im ÇKDR. समकर्ण adj. 1) als Beiw. Çiva's MBH. 12, 10358 nach NILAK. = सम-श्रुतौ कर्णश्च = schwebelohr; eher ebenmässige Ohren habend. Beiw. Buddha's VJUP. 12. — 2) zwei gleiche Diagonalen habend COLEBR. Alg. 58. समकर्मन् adj. gleiche Beschäftigung habend MBH. 3, 11243. समकालम् adv. gleichzeitig JĀĀN. 2, 109. RAGH. 7, 50. PRAB. 89, 17. म-माज्ञा° gleichzeitig mit meinem Befehle R. 1, 69, 3 (71, 3 GORR.). °काले (v. l. °कालम्) HIT. 116, 18. कैरवकौत्तियसमकालभव Zeitgenosse von RĪĀG-TAR. 1, 44. समकालीन adj. gleichzeitig: वङ्गि° (धूम) Comm. zu NĪJAS. 2, 15 (ed. Calc. 1828).

समकाल m. Schlange TRĪK. 1, 2, 5. HĀ. 13. समकौष्ठमिति f. the measure of like compartments, or number of equal squares of the same denomination (as cubit, fathom, finger, etc.) in which the dimension of the side is given; the area or superficial content COLEBR. Alg. 70. समक्त s. u. अञ्ज mit सम्, समक्त u. अञ्च mit सम्. समक्रिय (2. सम् + क्रिया) adj. auf gleiche Weise verfahren: तन्मि-त्रमापदि मुखे च समक्रियं यत् SPR. (II) 4363. तेषु 3324. समत्त adj. (jünger als das adv.) vor Augen seiend, sichtbar ÇĀK. 190. BHĀG. P. 10, 16, 38. समत्तम् (von 2. सम् + घत्त Auge) vor Augen, Ange- sichts, in Gegenwart von gaṇa शरदादि zu P. 5, 4, 107. VOP. 6, 65. ohne Ergänzung RAGH. 14, 61. SPR. (II) 3848 (Gegens. परोऽन्ते). BUĀG. P. 7, 9, 47. mit dat.: समत्तमेनं गृणति नि वृद्धि R. 10, 87, 11. AV. 5, 14, 4. mit gen. M. 8, 254. MBH. 1, 4726. 5, 7326. HARIV. 6661. R. 1, 73, 23. 2, 82, 18 (89, 1 GORR.). 4, 63, 1. RAGH. 13, 72. KUMĀRAS. 3, 75. ÇĀK. 97, 10. MĀ- LAV. 10, 12. KATHĀS. 4, 79. MĀRK. P. 69, 16. BUĀG. P. 9, 13, 22. HIT. 99. 10. mit der Ergänzung comp.: मत्समत्तम् MBH. 3, 2415. fg. BUĀG. 11, 42. R. 3, 21, 6. 4, 13, 42. MĀRĪH. 126, 18. KUMĀRAS. 3, 64. MĀLAV. 11, 19. MĀ- LATĪM. 47, 3. KATHĀS. 5, 133. 13, 3. 39, 201. 43, 357. 48, 124. 133. DAÇĀH. 82, 14. असमत्तम् hinter dem Rücken BUĀG. P. 9, 10, 11. 22. समत्तत्स = समत्तम् 4, 3, 15. समत्तात् LĀTJ. 4, 11, 22. समत्तदर्शन n. Autopsie M. 8, 74. MBH. 2, 2333. — Vgl. प्रत्यत्त. समखात a cavity having the figure of a regular solid with equal sides: a parallelepipedon, cylinder, etc. COLEBR. Alg. 97. समगन्धक m. zusammengesetztes Räucherwerk ÇABDĀK. im ÇKDR. समगन्धिक n. die wohlriechende Wurzel von Andropogon muricatus Retz. RĪĀG. im ÇKDR. समर्घ und सैमय (2. सम् + अय) adj. (f. घा) 1) ganz, vollständig, sämtlich AK. 3, 2, 15. H. 1433. HALĀJ. 4, 28. AV. 7, 81, 4. वाक्य MBH. 1, 7188. वल HARIV. 6330. R. 6, 1, 2. भूमि R. SCHL. 2, 101, 12. सभा R. GORR. 2, 88, 28. दत्तिष्ठा दिक् 4, 51, 34. शतयोजन 58, 24. अर्थ 61, 50. MEGH. 37. वसुधाधिराज्य MĀRĪH. 173, 25. शिवलोक SPR. (II) 3138. राजमण्डल MĀRK. P. 124, 9. ज्ञान BUĀG. P. 3, 4, 18. 32, 27. श्री. लक्ष्मी MBH. 3, 1374. R. 1, 1, 6. SPR. (II) 2398. PANĀT. 3, 11, 1. कर्मन् jeglich BUĀG. 4, 23. सर्वाः समग्रा श्रोत्रधीः AV. 8, 7, 19. 12, 1, 16. BUĀG. 11, 30. सर्वान्द्विपतः समग्रान् MBH. 3, 15682. चतुर्दश वर्षाणि समग्राणि R. 2, 52, 78. R. GORR. 2, 88, 3. 3, 42, 54. 51, 37. 4, 28, 30. 61, 56. RAGH. 3, 30. °संपदः 22. °मलकारक SPR. (II) 368. KATHĀS. 45, 1. Verz. d. Oxf. H. 123, a, 41. ad VET. 4, 5 in L.A. (III). सम-येन्दु Vollmond MBH. 1, 5974. °धन adj. M. 8, 380. समघाङ्ग adj. 12, 1825. BHĀG. P. 3, 28, 18. °शक्ति RAGH. 6, 33. 16, 10. R. 2, 92, 5. SPR. (II) 1339. BHĀG. P. 6, 19, 25. n. Alles R. 6, 23, 16. KATHĀS. 10, 100. 18, 195. °भल-पाशोल adj. Verz. d. Oxf. H. 230, a, 34. समय am Anfange eines comp. als adv.: सौवर्ण ganz von Gold KATHĀS. 18, 319. °वर्तिन् ganz irgend- wobei (loc.) seiend SPR. (II) 1672. स्र° unvollständig, nicht vollzählig: °भूषणा RAGH. 3, 2. VIKR. 124. nicht voll (Mond) SPR. (II) 2243. असम-यम् adv. nicht vollständig, — ganz RAGH. 3, 64. — 2) vollständig ver- sehen mit (instr.): सर्वैरुल्लैः समयस्त्वमिव (समग्रैस्त्वमिव ed. Bomb.) न-गुणैर्द्विष्यते सप्तसतिः MĀLAV. 33. त्वं मां समयं मुषोच वैदेह्याः (वैदेह्या?)